

माहे जुलै २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी -  
पुणे जिल्हयाच्या आंबेगांव तालुक्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत ८  
लघु पाटबंधा-यांची कामे करण्यासाठी निर्धी उपलब्ध करून  
देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र. जसंवि २००७/प्र.क्र ३७/ का.५

मंत्रालय विरतार, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- ५ ऑक्टोबर, २००७

वाचा :- १) शासन निर्णय क्र. जसंवि २००७/ प्र.क्र ३७/ का.५ दिनांक २४ सप्टेंबर, २००७

२) शासन शृङ्खलेपत्रक क्र. वीसुडी २००७/ प्र.क्र ५०/ का.७ दिनांक २७ सप्टेंबर, २००७

शासन निर्णय :- उपरोक्त वाचा अ.क्र १ येथील दिनांक २४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ मधील " अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प, पुणे" या ऐक्यजी " अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे " असे याचावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७१००९१७०६३२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे गज्जपाल यांच्या आदेशानुसार य नावांने,

क्र/वा.वा.  
( वा.वा.नारायणकर )

अवर सचिव

प्रति, .

अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे

अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.

कार्यकारी संचालक कृष्णा खारे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे

अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे ??

मुख्य अभियंता, ( यिप्र ) जलसंपदा विभाग, पुणे ११

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पुणे

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे / अहमदनगर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव

महालेश्वरापाल महाराष्ट्र (लेश्वर व अनुजेयता) मुंबई/ नागपूर.

महालेश्वरापाल महाराष्ट्र (लेश्वर परिक्षेत्र) मुंबई/ नागपूर.

आंतरविन मल्लागार य उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपमंत्री, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

यिन विभाग, ( अय ३२/३४ / अर्यमंकल्प-३ य १३ ) मंत्रालय, मुंबई

अर्यशास्त्रा (३ प्रती) लपा-१/२ (सिंचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेशाम, मंगणक मसन्द्यशक, आठिवासी विकास विभाग, मंत्रालय.

१८